

**पार्थक्य** (von पृथक्) n. *Besonderheit, Verschiedenheit:* घटप्रदीपवद्य-  
ज्ञव्यञ्जकयोः पार्थक्यमेव MBh. D. 24, 9.

**पार्थपुर** (पार्थ + पुर) n. N. pr. einer Stadt in der Nähe des Zusam-  
menflusses von Godā und Vidarbha COLEBR. Misc. Ess. II, 481. Ind.  
St. 2, 253.

**पार्थमय** (von 2. पार्थ) adj. ganz aus Söhnen der Pr̄thā bestehend:  
सर्वे पार्थमये लोकं संपश्यते भयादितः MBh. 8, 4847. 9, 140.

**पार्थव** (von पृथु) 1) adj. f. ī dem Pr̄thu eigen, ihm gehörig u. s. w.:  
भगवान् d. i. Vishnu स्थिरिष्पाचितो भेते नवमं पार्थवं वपुः BrAg. P. 1,  
3, 14. गति 4, 23, 38. — 2) m. patron. Pravarādhī. in Verz. d. B. H.  
38, 3. सोमुतपार्थवाः gaṇa कार्त्तकौडपादि zu P. 6, 2, 37. — 3) n. oxyt.  
Weite, grosse Ausdehnung P. 5, 1, 122.

**पार्थवि** in der Stelle: विशीर्णपार्थविभवैर्मध्यैरिव दीपितः HABIT.  
12119 wohl fehlerhaft für पार्थिव n. Erdstoff, verfaultes Holz.

**पार्थश्वस** m. patron. KAUc. 9, 17. Vielleicht fehlerhaft für पार्थुश्वस  
(von पृथुश्वस).

**पार्थसारथिमिश्र** (पार्थ - स० - मिश्र) m. N. pr. eines Commentators der  
Mimāṃsa COLEBR. Misc. Ess. I, 299. Verz. d. B. H. No. 601.

1. **पार्थिव** (von पृथिवी) 1) adj. f. ī (auch श्री nach P. 4, 1, 85, Vārtt.  
2.) irdisch, auf oder in der Erde befindlich, auf die Erde bezüglich,  
aus Erde entstanden, irden P. 5, 1, 41, 43. gaṇa उत्सादि zu 4, 1, 86.  
H. a. n. 3, 706. MED. v. 43 (lies पृथिव्या विं). दिव्यानि भेषजा पार्थिवानि  
RV. 4, 34, 6. वसु 113, 7. 2, 14, 11. इन्द्र 5, 41, 14. 6, 22, 9. या पार्थिवासो  
या व्रापामिवे त्रृते देवीः 5, 40, 7. 6, 50, 11. 7, 38, 11. 32, 23. पृथिवी नः पार्थि-  
वात्पाविकृह्मः 104, 28. सदृशः 8, 86, 5. लोकाः AV. 9, 8, 14. पशवः 11, 5, 21.  
2, 28, 3. इडम् RV. 1, 81, 5. 5, 69, 4 u. s. w. Hipp. 4, 39. VS. 35, 8. TS. 5,  
4, 10, 4. उवद्यगोऽन् Ait. Ba. 2, 6. सर्पाः Āc. Gr̄hj. 2, 1. आपाः पार्थिवीर्पाः  
4, 7. TAITT. Ba. 3, 4, 2, 4 in Z. f. d. K. d. M. 7, 271. बलि GOBB. 1, 4, 9.  
कर्मन् 4, 5, 19. उत्पात (neben आत्मीति und दिव्य) MBh. 2, 1638. सत्त्व  
R. GOBB. 2, 23, 35. अस्त्रं दिव्यं पार्थिवमेव च MBh. 7, 3840. त्रत die Weise  
der Erde M. 8, 811. धातु MBh. 12, 6866. परमाणु MADHUS. in Ind. St. 1, 23,  
14. VJUTP. 113. गन्धैः पार्थिवादर्चैः (so ist zu verbinden) MBh. 13, 4718.  
गुणा BrAg. P. 6, 4, 34. देवता HABIT. 2191. पार्थिवादारुणो धूमः BrAg. P. 1, 2,  
24. MBh. 3, 1884. भाएउ Māsk. P. 35, 12. Bez. eines best. Agni GRUJA-  
SĀMĀ. 1, 4. — 2) m. a) Erdbewohner: तवावं विश्वः पार्थिवोऽवस्थुर्मात्र-  
भित्तेः RV. 7, 32, 17. सोमो यः सूपते पार्थिवेषु 10, 116, 3. पटेदस्त्वमित्प्रथ-  
यन्मूर्दिवमादिङ्गनिष्ठ पार्थिवः VĀLAKH. 3, 8. AV. 16, 4, 4. स्वस्ति ते  
ऽस्वात्मीदेष्यः पार्थिवेष्यः पुनः पुनः। सर्वे यशैव देवेष्यो ये च ते परिप-  
न्यनः || R. 2, 25, 20. — b) der Herr der Erde, König, Krieger P. 5, 1, 42.  
AK. 2, 8, 2, 1. TRAIK. 3, 3, 418. H. 690. H. a. n. MED. HALAS. 2, 266. VJUTP. 94.  
M. 5, 95. 7, 37. 44. 113 u. s. w. N. 2, 9, 12, 10. R. 4, 5, 16. 53, 9. RAGH. 1,  
86, 2, 20. Āc. 17, 21. 31, 2. 194. SPR. 1399. VĀLAKH. Bṛh. S. 4, 24, 11, 55.  
स्नातकपार्थिवा M. 2, 139. ब्राह्मण, पार्थिव, वैश्य, प्रूढः 8, 88, 376. — c)  
ein irdenes Geschirr TRAIK. 2, 9, 8. 3, 3, 418. — d) Bez. des 19ten (53ten)  
Jahres im 60jährigen Jupiterzyklus VĀLAKH. Bṛh. S. 8, 36. WEBER, GRÖT.  
99. Journ. of the Am. Or. S. 6, 180. — e) patron.; pl. PRAVARĀDHAS. in  
Verz. d. B. H. 55, 22. — 3) f. ī a) Bein. der aus der Erde entsprossenen  
Sitta MED. RAGH. 11, 54. — b) Bein. der Lakshmi (लक्ष्मी) H. a. n. — 4) n.

IV. Theil.

a) pl. die irdischen Räume: श्रापुष्टी पार्थिवान्युरु रेतो भृतरित्तम् RV.  
8, 61, 4, 22, 8, 16, 20, 8, 83, 9. ähnlich sg. 5, 41, 1. — b) Erdstoff: लव-  
पानि पार्थिवविशेषा: SuCā. 4, 148, 18. HABIT. 12119 (s. u. पार्थिव).

2. **पार्थिव** (von 1. पार्थिव 2, b) adj. f. ī Fürsten zukommend, ihnen ge-  
hörend, fürstlich, königlich: सेना MBh. 5, 2187. प्रवृत्ति SIV. 6, 18. वर्त्म-  
न् HABIT. 5462. पद 5671.

**पार्थिवता** (von 1. पार्थिव) f. die fürstliche, königliche Würde, König-  
thum MBh. 2, 1007. KĀM. Nitī. 1, 64.

**पार्थिवत्व** (wie eben) n. dass. MBh. 2, 1051.

**पार्थिवर्षम्** (von पृथुस्मि) adj. Bez. verschiedener Sāman Ind. St. 3,  
223, a. ब्रह्मसामन् CAT. Br. 13, 3, 2, 5. TS. 5, 4, 12, 3. PAṄKAV. Br. 13, 4,  
16, 21, 4, 10. LĀT. 7, 8, 13, 10, 2, 15.

**पार्थ्य** (von पृथि) m. patron. RV. 10, 93, 15. — Vgl. 1. पार्थ.

**पार्थायन** f. °नीं von पर्दि oder पर्दिन् P. 4, 2, 99, Vārtt.

**पार्थर** m. 1) eine Handvoll Reis (भक्तसिक्षा). — 2) Schwindsucht (त-  
पोरा, राजप्रह्लादन्). — 3) ein Staubfaden der Naucole Cadamba Roxb.  
— 4) = डारा H. an. 3, 575. sg. MED. r. 184. — 5) Asche (vgl. पार्थ) H.  
an. — 6) = कीनाश. — 7) गदात्तर (eine best. Krankheit?) MED. — 8)  
Bein. Jama's H. an. GĀTĀDH. im ĀKDā. — Auffallender Weise geben  
ĀKDā. und WILS. nur die von GĀTĀDH. angeführte Bed.

**पार्थि** (von पारा) 1) adj. a) am jenseitigen Ende oder Ufer befindlich VS.  
16, 42. der obere: पद्मन् 28, 1. TS. 7, 3, 16, 1. — b) der letzte, äusserste  
so v. a. den Ausschlag gebend, entscheidend (vgl. supremus, ultimus):  
स्तवै पूरा पार्थिदिन्द्रमङ्गः RV. 3, 32, 14. सं यदिशो ऽयत्तं प्रारूपाता उत्तं नो  
उवः पार्थे श्रूहन्दाः 6, 26, 1. इत्या गृणते सुहिनस्य शर्मन्दिवि व्यापं पार्थे  
गोपतेनाः 33, 5, 23, 2, 17, 14. 40, 5, 7, 32, 14, 21. अथ स्मा नो ऽवर्तं पार्थे  
दिवि 83, 5, 9, 1, 7. श्रवा नः पार्थे धने im entscheidenden Kampfe 8, 81, 9.  
— c) zum Ziel führend, durchhelfend; erfolgreich, wirksam: वश RV.  
1, 121, 12. अवस 4, 28, 1. क्रतु 10, 27, 16. धियः 7, 27, 1. — 2) n. a) Ende:  
स ब्रह्म दृता पार्थे अघ्योऽयोः RV. 6, 66, 8. — b) Entscheidung: कुर्विष्टदक्ष-  
पार्थियं भवात् RV. 4, 16, 11.

**पार्थिसिक्षा** adj. = पर्याप्तमाल् gaṇa प्रभतादि zu P. 4, 4, 1, Vārtt. 2.  
पार्थिलूखल्य adj. von पर्युलूखल gaṇa परिमुखादि zu P. 4, 3, 58, Vārtt. 1.

**पार्थिया** adj. von पर्योष्ट gaṇa परिमुखादि zu P. 4, 3, 58, Vārtt. 1.

**पार्व** adj. = पार्वता WILS. Wohl eine falsche Form.

**पार्वता** (von पर्वन्) 1) adj. zu einem Zeit- oder Mondabschnitt (Neu- und  
Vollmond) gehörig, damit in Verbindung stehend: स्थालीपाक Āc. Gr̄hj.  
1, 10. आहृ 4, 7. Āc. Gr̄hj. 3, 4. KAUc. 5. VP. 322. BHAVISHYA-P. in  
Verz. d. Oxf. H. 30, b, 5. MATSJA-P. ebend. 40, a, 15. Schol. zu KĀT.  
Ch. 34, 8, 299, 11. Verz. d. B. H. No. 1118. लोम KAUc. 5. चरू Z. d. m.  
G. 7, 527, N. 2. vom Monde zunehmend und auch voll: ततः स वर्वे  
ब्रातः पार्वतिन्द्रिव क्रमात् KATHAS. 38, 114. निजकरनिकरमृदा धव-  
लय भुवनानि पार्वता शशाङ्क (nicht wechselseitig, sondern zunehmend) SPR.  
1574. शरत्पार्वणचन्द्रामं सुधापूर्णानन्तं तव BRAHMĀVAT. P. 1, 10. पार्वता-  
विधि BHART. 1, 71 (nach der richtigen Lessart). तत्प्रभावपि परस्परस्थितौ  
वद्यमानपरिकीनतेऽस्मि । पश्यति स्म ब्रनता दिनात्यै पार्वती शशिदिवा-  
करावित ॥ wie Mond und Sonne zur Zeit des Vollmonds RAGH. 11, 82.  
मासस्य) तस्याद्य पार्वतीः (?) पक्षः WEBER, GRÖT. 42. स० 98. — 2) m. eine

43\*